To, 2nd November, 2020

BSE Limited

Corporate Relations Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Scrip ID: TRCFIN Scrip Code: 511730

Dear Sir,

Sub: Submission of E-PAPER

With reference to the captioned subject we submit herewith Newspaper cuttings of the notice published in the newspaper "Financial Express" and "Mumbai Lakshdeep" (Marathi) daily edition on Friday, $30^{\rm th}$ October, 2020.

The E Newspapers are enclosed herewith for your reference and records.

Kindly take the above on your record.

Thanking You,

Yours faithfully For TRC Financial Services Limited

GIDDAIAH GIDDAIAH KOTESWAR Date: 2020.11.02

Giddaiah Koteswar Whole-time Director DIN: 07121503

Encl: As stated above.

AANCHAL ISPAT LIMITED

CIN: L27106WB1996PLC076866 Registered Office: Chamrail, NH 6, Howrah - 711114 Email: info@aanchalispat.com, Tel: 03212-246121 Website: www.aanchalispat.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors is scheduled to be held on Thursday, 5th October, 2020 at 04.00 PM at Mouza-Chamarail National Highway 6, Liluah, Howrah 711114, West Bengal, inter alia, to consider and approve the Standalone Unaudited Financial Results of the Company for the guarter ended 30th June, 2020.

Pursuant to Regulation 47(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said notice may be accessed on the Company's website (http://aanchalispat.com/announcement.html# announcements) and also on the website of the Bombay Stock Exchange where the shares of the Company are listed (http://www.bseindia.com).

> By order of the Board of Directors For Aanchal Ispat Limited

> > Date

31st October, 2020

VASCON

Place: Pune

lotal income from operations

quity Share Capital (Face value Rs. 10 per share)

their meeting held on October 29, 2020


eserves (excluding revaluation reserve)

Diketer

Date: October 29, 2020

Place: Kanpur

Minu Agarwal Place: Howrah (Managing Director) Dated: 29th October, 2020



To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct

Investor Awareness sessions across the country. Schedule for

Mutual Fund investments are subject to market risks.

read all scheme related documents carefully.

Registered & Corporate Office: Vascon Weikfield Chambers, Behind Hotel

Novotel, Opposite Hyatt Hotel, Pune - Nagar Road, Pune-411014.

Tel.: +91 20 3056 2100/200/300, Fax: +91 20 30562600.

E-mail: compliance.officer@vascon.com, Website: www.vascon.com

Corporate Identity Number: L70100PN1986PLC175750

www.bseindia.com, www.nseindia.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a

meeting of the Board of Directors of the company will be held on

Thursday, November 05, 2020 inter alia to consider and approve

the Unaudited (Standalone and Consolidated) financial results of the

Pursuant to Regulation 47(2) of the said Regulations, the information

contained in this notice is also available on the Company's website

(www.vascon.com) and also on BSE Limited (www.bseindia.com)

and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

Date: October 29, 2020 Company Secretary and Compliance Officer

Morn Media Limited

Regd. Office: Jagran Building, 2, Sarvodaya Nagar, Kanpur-208 005

CIN: L22121UP1983PLC006177 • ISIN: INE343T01016

Tel. No.: 0512-2216161 • E-mail: mommedialimited@hotmail.com

· Website: www.mornmedia.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2020 (Rs. in Lakhs, except per share data

The above is an extract of the detailed format of Quarterly and half yearly Financial Results filed with the

Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement

Regulations, 2015. The full format of. Quarterly and half yearly Financial Results are available on the

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a

एण्डु यूल एण्ड कम्पनी लिमिटेड

ANDREW YULE & COMPANY LIMITED

(A Government of India Enterprise)

CIN: L63090WB1919GOI003229

E-mail: com.sec@andrewyule.com; Website: www.andrewyule.com

Registered Office: "Yule House", 8, Dr. Rajendra Prasad Sarani, lolkata-700 001, Ph.: 033 2242-8210 / 8550, Fax No.: 033 2242-9770

SERVICE OF DOCUMENTS THROUGH ELECTRONIC MODE

This is to inform you that pursuant to the provisions of the Companies Act, 2013.

and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations

2015 read with the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circulars issued

Ballot Papers, if any, and other communications to the security holders only

websites of the Stock Exchange www.msei.in and also available on the Company's website

Particulars

let Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items

4et Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)

4et Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and

amings Per Share (Face value of Rs. 10/- each) (not annualized) (in Rs.)

company for the quarter and half year ended September 30, 2020.

VASCON ENGINEERS LIMITED

Time

4:00 pm

upcoming "Chat Show" webinar is as below:

Regd. Off.: Bandra Hill View CHS, 3rd Floor, 85, Hill Road, Opp. Yoko Sizzlers, Bandra (W), Mumbai - 400 050 NOTICE Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that the meeting of Board o

TRC FINANCIAL SERVICES LIMITED

(CIN: L74899MH1994PLC216417)

Directors of the Company is scheduled to be held on Friday, 06th November, 2020 through video conferencing/ Other Audio visual Means (deemed to be held at Rockline Center, 54 Richmond Road, Bangalore 560025) at 12:00 noon, inter alia, to consider and approve un-audited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020. The said notice may be accessed on the Company's website at http://trcfin.in and may also

be accessed on the Stock Exchange website at http://www.bseindia.com For and on behalf of TRC Financial Services Limited

Giddaiah Koteswar Whole-time Director Date: October 29, 2020

Place: Bangalore DIN: 07121503 SKYBOX INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Smart Capital Services limited CIN: L74899DL1994PLC059877 Regd. Off.: 325, 3rd Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085 Phone.: 9810260127 Email ID: smartcap.delhi@gmail.com Website: www.smartcapitalservices.in

NOTICE Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is to be held on Wednesday, November 11, 2020 at 04:00 P.M at the registered office of the Company, inter-alia, to consider and approve the un-audited Standalone Financial Results of the Company for the quarter & half year ended September 30, 2020 and any other business with permission of Chair, if any The information contained in this notice is also

available on the website of the Company i:e (www.smartcapitalservices.in) and website of the stock Exchange i.e. (www.msei.in.)

For & on behalf of the Board SKYBOX Industries Limited

Pawan Kumar Mittal Place: New Delhi (Director) DIN: 00749265 Date: 29.10.2020





Regd. Office: 33, Jessore Road, Dum Dum, Kolkata - 700028. Tel: 033-2551 2984/4773, E-mail: co.sec@saregama.com, Web: www.saregama.com

PUBLIC ANNOUNCEMENT FOR DELISTING THE EQUITY SHARES FROM THE CALCUTTA STOCK EXCHANGE LIMITED

Notice is hereby given that pursuant to Regulation 6 and 7 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 (SEBI Delisting Regulations) and amendments made thereof, the Board of Directors of the Company at its Meeting held on Wednesday, October 28, 2020 approved, inter alia, a proposal for voluntary delisting of the Company's equity shares from Calcutta Stock Exchange ("CSE") only (Scrip Code: 26125) as there has been no trading in the Equity Shares of the Company listed on the CSE for several years. The Company is in the process of making necessary application of voluntary delisting of its equity shares from CSE. The Equity Shares of the Company shall continue to remain listed on National Stock Exchange of India Limited ("NSE") and BSE Limited ("BSE") having nationwide trading terminals. NECESSITY AND OBJECT OF DELISTING:

There has been no trading in the Company's shares on CSE for quite a number of years now. CSE does not have nation-wide trading terminal. Hence, such listing is serving no useful purpose

Our Company intends to delist its Equity Shares from CSE only and will continue to be listed on Stock Exchange(s) having nationwide trading terminals i.e., both NSE and BSE. The shareholders of the Company shall continue to avail the benefits of the listing and trading on NSE and BSE.

For Saregama India Limited Kamana Khetan Company Secretary Place: Mumbai Dated: 28.10.2020

Fund (the "Mutual Fund")

Place : Mumbai

Date: October 29, 2020



BF INVESTMENT LIMITED

Email: Secretarial@bfilpune.com

Regd. Off.: Mundhwa, Pune Cantonment, Pune-411036 CIN: L65993PN2009PLC134021 Website: www.bfilpune.com Tel: +91 20 2672 5257

NOTICE

Pursuant to Regulations 29(1)(a) read along with Regulations 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Friday, November 06, 2020, to consider and take on record the Standalone Unaudited Financial Results for the guarter ended 30" September, 2020.

The above information is available on the Company's Website viz. www.bfilpune.com and also available on websites of Stock Exchanges viz.www.nseindia.com and www.bseindia.com

For BF Investment Limited

Place: Pune Company Secretary Date : October 29, 2020

For Registration

https://cutt.ly/IPRU

For Vascon Engineers Limited

(1.72)

(1.72)

Vibhuti Dani

30.09.2020 30.09.2019

(0.14)

(0.14)

(0.06)

(0.06)

50.00

(2.68)

 $\{2.66\}$

(1.33)

50.00

67.20

(0.27)

By the Order of the Board

For Morn Media Limited

Anil Kothiwal

NEIL INDUSTRIES LIMITED CIN: L51109WB1983PLC036091 R/O: 88B, (Ground Floor), Lake View Road, Kolkata-700029 Corporate Office: 14/113, Civil Lines, 402-403, Kan Chambers, Kanpur-208001

E Mail: neilil@rediffmail.com, neilindustrieslimited@gmail.com Ph: Corp Office: 0512- 2303325 Web: www.neil.co.in

S.R.Kshirsagar

NOTICE OF BOARD MEETING NOTICE is hereby given that pursuant to Clause 47(1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as made applicableby SEBI, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 09th day of November, 2020 at 01:00 P.M. at its Corporate Office i.e.14/113, Civil Lines 402-403, Kan Chambers, Kanpur-208001 inter alia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended September 30th, 2020 and transact such other business as may be required. Further information in reference to this is available on the website of the company i.e.www.neil.co.in and on the website of the BSE Ltd i.e.www.bseindia.com

(Amanpreet Kaur) Company secretary Place: Kanpur Date: 29th October, 2020

WELSPUN CORP

WELSPUN CORP LIMITED

CIN: L27100GJ1995PLC025609

Regd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat, Pincode-370110. Tel No.: 2836-662222, Fax: 02836-279060, email - Companysecretary wcl@welspun.com, Website: www.welspuncorp.com Corp. Office: Welspun House, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Pincode -400013. **Tel No.:** 022-2490 8000, **Fax:** 022-2490 8020

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

(Rupees in lakhs)							
-	16 X	(Quarter ende	d	Half Yea	Year ended	
Sr. No.	PARTICULARS	30 Sept, 2020	30 June, 2020	30 Sept, 2019	30 Sept, 2020	30 Sept, 2019	31 March, 2020
				(Unaudited)			(Audited)
-1	Total Income	1,22,701	2,08,542	2,30,181	3,30,997		
2	Net Profit for the period before tax from continuing operations	22,017	13,809	29,355	35,826	45,805	1,10,457
3	Net profit for the period after tax from continuing operations	15,680	5,985	17,885	21,665	30,498	69,212
4	Net loss for the period after tax from discontinued operations	(297)	(593)	(1,777)	(890)	(2,527)	(3,806)
5	Net Profit for the period after Tax						
	(including non-controlling interests)	15,383	5,392	16,108	20,775	27,971	65,406
6	Total Comprehensive Income for the period						
	(including non-controlling interest)	13,079	5,892	18,217	18,971	30,068	76,363
7	Paid up equity share capital (Face value of Rs. 5/- each)	13,044	13,044	13,261	13,044	13,261	13,044
8	Other Equity as shown in the Audited Balance Sheet						
	as at 31 March 2020						
9	Earnings per share (of ₹ 5/- each) (not annualised in quarters)						
	(a) Basic (In ₹) - continuing operations	5.83	2.23	6.53	8.06	11.27	25.56
	(b) Diluted (In ₹) - continuing operations	5.82	2.21	6.52	8.03	11.25	25.50
	(c) Basic (In ₹) - discontinued operations	(0.11)	(0.23)	(0.67)	(0.34)	(0.95)	
	(d) Diluted (In ₹)- discontinued operations	(0.11)	(0.23)	(0.67)	(0.34)	. '	\ /
	(e) Basic (In ₹) - continuing and discontinued operations	5.72	2.00	5.86	7.72	l ' '	` ′
	(f) Diluted (In ₹) - continuing and discontinued operations	5.71	1.98	5.85	7.69		
	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	0.71	1.50	0.00	7.05	10.00	24.00
INC	otes :						

The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation of 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and also on company's website www.welspuncorp.com. 2 Additional Information on standalone financial results is as follow:

(Rupees in lakhs)								
Sr.	Key financials	Ç	Quarter ended	d	Half Yea	Year ended		
lo.		30 Sept, 2020	30 June, 2020	30 Sept, 2019	30 Sept, 2020	30 Sept, 2019	31 March, 2020	
	A J				(Unaudited)		(Audited)	
a	Total Income	1,12,473	1,67,429	87,009	2,79,727	1,70,258	4,65,523	
b	Net Profit for the period before tax from continuing operations	20,872	69,135	1,230	90,007	19,928	45,214	
c	Net profit for the period after tax from continuing operations	13,808	55,904	937	69,712	17,066	30,620	
d	Net profit loss for the period after tax from discontinued operations	(297)	(593)	(1,777)	(890)	(2,527)	(3,806)	
e	Net Profit for the period after Tax	13,511	55,311	(840)	68,822	14,539	26,814	
f	Total Comprehensive Income for the period	13,877	55,603	(1,644)	69,480	13,890	24,966	
		For ar	d On Behalf	of the Board	of Directors	of Welspun C	Sorp Limited	

Vipul Mathur

Place: Mumbai Date: October 29, 2020 Managing Director and Chief Executive Officer DIN - 007990476

FASHIONING POSSIBILITIES

Standalone Information:

ARVIND LIMITED

A MEMBER OF LALBHAI GROUP CIN - L17119GJ1931PLC000093 Regd. Office: Naroda Road, Ahmedabad - 380 025 Website: www.arvind.com Email: investor@arvind.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

	[₹ in Crores except per share data]						
Sr.	Particulars	Quarter Ended			Half Yea	Year Ended	
No.		30.09.2020 30.06.2020 30.09.2019		30.09.2020 30.09.2019		31.03.2020	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,318.95	603.22	1,973.90	1,922.17	3,891.11	7,424.24
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2.54	(156.10)	73.39	(153.56)	120.31	218.00
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(19.80)	(156.10)	78.28	(175.90)	118.99	167.79
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.86)	(97.31)	49.68	(103.17)	74.07	92.10
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.12	(89.33)	27.91	(87.21)	45.19	28.98
6	Paid up Equity Share Capital	258.92	258.77	258.77	258.92	258.77	258.77
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	- 1	-	-	-	2,449.81
8	Net Worth (Equity + Reserve & Surplus)	2,630.17	2,677.21	2,710.94	2,630.17	2,710.94	2,708.60
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	99.83	199.79	199.66	99.83	199.66	199.75
10	Outstanding Redeemable Preference Shares	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
11	Debt Equity Ratio (Number of Times)	0.89	1.03	1.01	0.89	1.01	0.91
12	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic : (₹)	0.03	(3.68)	1.86	(3.65)	2.79	3.70
50.09	Diluted : (₹)	0.03	(3.68)	1.86	(3.65)	2.79	3.70
13	Capital Redemption Reserve	69.50	69.50	69.50	69.50	69.50	69.50
14	Debenture Redemption Reserve	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00
15	Debt Service Coverage Ratio (Number of Times)	0.44	(0.38)	1.88	0.28	1.51	1.31
16	Interest Service Coverage Ratio (Number of Times)	1.88	(0.42)	3.49	0.74	3.10	2.93
Note	ic.		0 00		27		

The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results is available on the Stock Exchanges websites at www.nseindia.com and

www.bseindia.com and on the Company's website at www.arvind.com. Pursuant to sub clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been

made to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited and can be accessed on the Company's website at www.arvind.com. The above unaudited consolidated financial results were reviewed by the Audit Committee and have been considered and approved by the Board of Directors at their meeting held or

October 29, 2020. The same have been subjected to Limited Review by the Statutory Auditors. Exceptional items represents following:

Particulars Quarter Ended Half Year Ended Year Ended 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 (a) Retrenchment Compensation 6.27 19.48 19.48 11.82 (b) Provision for Impairment/Loss on Sale of investments/share application money (4.95)(4.95) (c) Reversal of Excise Duty Provision (4.95)Impact Due to Covid19 (a) Loss of Mark to market of derivative financial instruments 11.40 6.94 (b) Allowances for doubtful receivables 6.29 (c) Reversal of Benefit under Garment and Apparel Policy, 2017 22.34 (4.89)22.34 50.21

The company has intimated the Stock Exchange to publish only Consolidated Financial results and hence, the standalone financial results have not been published. However, the standalone financial results for the quarter and half year ended September 30, 2020 are available on Company's website (www.arvind.com).

Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended		
	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020	
Revenue	1,169.75	493.03	1,778.41	1,662.78	3,520.05	6,705.31	
Profit/(Loss) before Tax	21.88	(135.21)	88.02	(133.33)	136.70	250.11	
Profit/(Loss) after Tax	70.70	(76.86)	60.79	(6.16)	93.66	171.38	
Other Comprehensive Income/(Loss) (net of tax)	16.85	14.20	(23.00)	31.05	(25.26)	(49.92)	
Total Comprehensive Income/(Loss) after tax	87.55	(62.66)	37.79	24.89	68.40	121.46	
World Health Organisation (WHO) declared outbreak o	f Coronavirus D	isease (COVID-	19) a global pa	ndemic on Mar	ch 11, 2020. Co	nsequent to this,	Government of India declared lockdown

Governments. COVID-19 has substantially impacted the normal business operations of the Group by way of interruption in production, supply chain disruption, unavailability of personnel, closure/lock down of production facilities etc. during the lock-down period which has been extended till May 17, 2020. Production and supply of goods has commenced at various dates during the month of May 2020 and in a staggered manner at some of the manufacturing locations of the Group after obtaining permissions from the appropriate government authorities. The Group has made detailed assessment of its liquidity position for the next 12 months including unutilised sanctioned credit limits and avenues to raise new funds / refinancing, recoverability of its assets comprising of property, plant and equipment, intangible assets, right of use assets, investments, inventories and trade receivables. Based on current indicators of future economic conditions and estimates made by the Management of the Group, the Group expects to recover the carrying amount of these assets. It expects short term challenges in operating environment and has undertaken various cost containment initiatives which will yield results in medium to long term. At this time, the Group expects to attain the pre-covid

on March 23, 2020 and the Group temporarily suspended the operations in all the units of the Group in compliance with the lockdown instructions issued by the Central and State

levels of performance in 3-6 months. The situation is changing rapidly giving rise to inherent uncertainty around the extent and timing of the potential future impact of the COVID-19 on revenue from operations, profitability recover ability of investments and account receivables. The outcome of the same may be different from that estimated as at the date of approval of these financial results. The Group has assessed the impact of the COVID-19 on its operations & profitability and recover ability of investments and account receivables and expects to recover faster compared to the estimates made for the current financial year.

As a result of lockdown the volumes for the current quarter and half year is impacted. Revenue from operations and profitability have decreased due to COVID-19 related market volatility. Therefore, financial results for quarter and half year ended September 30, 2020 are not comparable to previous corresponding period results.

At the time of transition to Indian Accounting Standards (IND AS) with effect from 1 April 2015, the Parent Company had recognised fair value of its land parcels in its books of accounts and recognised deferred tax liability on such fair Valued Land as company expected sale of such land parcels on a piecemeal basis, delinked from the business. During the current quarter, the Parent Company has reassessed the expected manner of recovery of the carrying value of all land parcels and has now determined that a number of such land parcels would not be delinked from the business as they either form an integral part of the business operations or are proximate to the factory premises. Consequently, the Parent Company currently expects that in the event of disposal of most of the land parcels in future, these would only be disposed off along with the business and in a slump sale arrangement thereby resulting in no temporary difference between the accounting position and position as per tax laws upon such future disposal. Accordingly, the Parent Company has reversed deferred tax liability amounting to ₹ 65.62 crores pertaining to such land parcels in the Statement of Profit and loss during the current

The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment benefits received Indian Parliament approval and Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Group will assess the impact

of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective. Additional disclosure as per Regulation 52(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Regulation 2015: Details of previous dues and next dues for Principal and Interest for unsecured listed rated redeemable non-convertible debentures:

0.89 times

0.28 times

0.74 times

₹ 2,630.17 Crores

Previous Due Sr. **Particulars Next Due** No. **Principal** Principal Due Date Due Date Interest **Due Date** Due Date Interest Series 1 - INE034A08032 08-09-2020 25.00 08-09-2020 4.12 08-09-2021 25.00 08-09-2021 2.06 Series 2 - INF034A08032 08-09-2020 25.00 08-09-2020 4.12 08-09-2021 25.00 08-09-2021 2.06 Series 1 - INE034A08040 29-09-2020 50.00 29-09-2020 4.02 Nil Nil Nil Nil 29-09-2020 4.02 50.00 4.02 Series 2 - INE034A08057 Nil Nil 29-09-2022 29-09-2021

INE034A08057 3 Nil Nil Nil Nil 02-06-2023 75.00 02-06-2021 6.38 AA-

Credit Rating Not Applicable Asset Cover

(c) (d) Debt Equity Ratio (No. of times)

Debt Service Coverage Ratio (No. of times) (e)

(b)

Place: Ahmedabad

Date: October 29, 2020

Interest Service Coverage Ratio (No. of times) (f) Net Worth (Equity + Reserves & Surplus)

Debenture Redemption Reserve (h)

₹ 50 Crores Formula for computation of ratios are as under: Earnings before Interest, Tax, Depreciation and amortisation / Interest Expenses + Principal Repayments made during the year on long **Debt Service Coverage Ratio** (b) Interest Service Coverage Ratio Earnings before Interest, Tax, Depreciation & amortisation / Interest Expenses (c) Debt / Equity Ratio Total Debt / Equity

> **For Arvind Limited** Sanjay S. Lalbhai **Chairman and Managing Director**

in connection with the present circumstances caused due to COVID-19, the Company shall send all notices and documents like General Meeting Notices (including AGM), Financial Statements, Directors' Report, Auditors' Report, Postal

Dear Shareholders,

through electronic mode, at the designated email addresses registered with the Company or with the DPs. In terms of the above, the Members, who have not yet registered their email addresses with the Company, are requested to register their e-mail address and mobile number or change therein, if any, in the following manner Members with physical holding: A scanned copy of signed request letter may be sent to the Company's email id:

drewyule.com and/or to the Company's Registrar & Transfer Agent M/s.MCS Share Transfer Agent Ltd., email id: mcssta@rediffmail.com mentioning/enclosing the legible scan copy of the following as may be applicable: 1. Folio no. 2. Email id 3. Mobile No. 4. Self-attested copy of PAN card Members with demat holding:

Register/update through respective DPs (Any such updation effected by the DPs will automatically reflected in the Company's subsequent records) The Company requests all the Members who have not yet registered or updated their email address/Mobile no /PAN with the Company to register the same at the

earliest. For and on behalf of Andrew Yule & Company Limited (Sucharita Das)

Company Secretary

Authorised Signatory

Place: Kolkata

Date: 30th October, 2020

JM FINANCIAL MUTUAL FUND A JM FINANCIAL **NOTICE**

All unitholders of the Mutual Fund are requested to note that in terms of Sub – Regulation (1) of Regulation 59 of SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations, 2012, the half yearly audited financial results for the period ended September 30, 2020 of all the schemes of the Mutual Fund have been hosted on the website of JM Financial Mutual Fund (the "Mutual Fund"). Unitholders can access the financial

results using the following path: http://www.jmfinancialmf.com - Downloads - Financial.

Disclosure of Half - Yearly Audited Financial Results of all the Schemes of JM Financial Mutual

JM Financial Asset Management Limited (Investment Manager to JM Financial Mutual Fund) For further details, please contact:

JM Financial Asset Management Limited (Formerly known as JM Financial Asset Management Private Ltd.).

Registered Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025. Corporate Office: Office B, 8th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025. Corporate Identity Number: U65991MH1994PLC078879. • Tel. No.: (022) 6198 7777

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. REF No. 21/2020-21

financialexp.epapr.in

• Fax No.: (022) 6198 7704. • E-mail: investor@jmfl.com • Website: www.jmfinancialmf.com

सामाजिक भावना दुखावल्या प्रकरणी विद्यापीठाची दिलगिरी

पुणे, दि.२८ (हिंदुस्थान सङ्घाचार) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी स्तरावर झालेल्या एका परीक्षेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या बाबत तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या होत्या, यासंबंधात संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला असून विद्यापीठ याप्रकरणी योग्य ती कार्यवाही निश्चितपणे करेल असे आश्वासन देत या संपूर्ण प्रकाराबद्दल विद्यापीठाने दिलगिरी व्यक्त केली आहे. याच अनुषंगाने अशा प्रकारचे काही बनावट प्रश्न तयार करून समाज माध्यमांमध्ये व्हायरल करून विद्यापीठाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचीही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आलेली आहे.

गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

सातारा, दि.२८ (हिंदुस्थान समाचार) : साताऱ्यातील पाटण तालुक्यातील महिंद गावात राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींचा गांधील माशांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. शेजल यादव (८ वर्षे) आणि अनुष्का यादव (११ वर्षे) अशी या दोन चिमुकलींची नावे

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली घराच्या छतावर खेळत होत्या. त्याचवेळी तिथून उड्या मारणाऱ्या माकडांचा धक्का गांधील माशींच्या पोळ्याला लागला. त्यानंतर गांधील माशांनी या मुलींवर हल्ला चढविला. या मुलींच्या आवाजाने या मुलींच्या कुटुंबातील दोन महिला छतावर आल्या. तेव्हा त्यांनाही या गांधील माशांनी चावा घेतला. शेजल आणि अनुष्का गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी राज्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

पालीतील सरसगडाला चढला अनोखा साज..!

पाली/बेणसे, दि.२८ : सह्याद्री प्रतिष्ठान म हाराष्ट्र राज्य, खालापूर विभागाच्या वतीने दसऱ्या निमित्त पालीतील किल्ले सरसगडावरील प्रवेशद्वार बुरूज व मंदिराला तोरण व हार लावून सजावट करण्यात आली व शस्त्र पुजन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या वतीने मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सरसगडाचे दोन प्रवेशद्वार लोकवर्गणीतून बसवण्यात आले होते. तसेच इतर किल्ल्यांवर प्रवेशद्वार व तोफगांडे बसवण्यात आले आहेत. याबरोबरच महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धनाचे काम सुरू आहे. यावर्षी सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने ४५ किल्ल्यावर दसरा सीमोल्लंघन साजरा करण्यात आला. सरसगड चा ऐतिहासिक व पुरातन वारसा जतन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे अहोरात्र झटत आहेत. प्रचंड कष्टाने सरसगडाचे सौदर्य राखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देताना दिसतोय. त्यामुळे पालीतील सरसगडला अनोखा साज चढला आहे.

यावेळी सरसगड किल्ल्यावर प्रविण धुमक, संदिप जाधव, प्रितेश तटकरे, मुकुंद गोणबरे, जयेश भालेकर, समीर घोसाळकर, समाधान गावंडे, सागर पाटील, अक्षय हेलंडे, रोशन ठोंबरे, कुणाल पिंगळे, दिनेश पिंगळे, अमित पवार, अभिजीत सोनटक्के, सुबोध राऊत, शरद मालकर, निखिल तांबडे, शुभम तळकर, श्रीहरी पाटील, किरण, वैभव भेसरे आढ़ी सदस्य उपस्थित होते.

> सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नमुना क्र.७५ बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोर्ड, वरळी, मुंबई-४०००१८

> > चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : सधआ-१० / १०८६/ २०२० सार्वजनिक न्यासाचे नाव: "SHREE SUMTI RATAN RELIGIOUS & CHARITABLE TRUST " ...बाबत. RAJU BASTIMAL RATHOD अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महारष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जगम मिळकत : रोख रु. १००८/-(अक्षरी रूपये एक हजार आठ मात्र)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसाचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्य कैफियतीचा विचार केला जाणार नाही, तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाई असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनाक २६/१०/२०२० रोजी दिली.

अधीक्षक (न्याय) शिक्का सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, मुबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate No.1 dated 14/12/87 for 5 ordinary shares bearing distinctive ios. 91 to 95 of Arya Krupa Co-operative Housin ociety Ltd. for flat no 20, standing in the name of P S.VISWANATHAN have been reported lost / stolen and that an application in respect of issue of duplicate respect thereof has been made to the societ at Mahatma Phule Road, Vishnunagar, Dombivli Wes Dist Thane 421202 to whom objection, if any, again suance of such Duplicate Share Certificate should be made within 15 days from the date of publication of this notice . Share Certificate is not mortgaged or any loan taken against the flat. Dated: 28.10.2020

For Arya Krupa CHSL

Mahatma Phule Road Dombivli West Dist Thane 42120

जाहेर नोटीस

श्री किरण श्रीपाद देसाई व श्रीमती वेत्रवर्त अशोक विला, रो हाऊस को. ऑ. हौ. सो लि., अशोकवन, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६ चे शेअर सर्टीफीकेट नं. २३ डिस्टीन्कटीव नं. १०६ ते ११० हरवलेले आहे आणि त्यांनी डुप्लीकेट शेअर सर्टीफीकेटसार्ठ अर्ज केला आहे या बाबतीत कोणाची काही जाहीरातीच्या १५ दिवसाच्या आत लेखी सुची आणि सोसायटी डुप्लीकेट शेअर सर्टीफीकेटसाठी कार्यवाही सुरु करील.

सही /- सेक्रेटर्र

टीआरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड CIN:L74899MH1994PLC216417 नोंदणी. कार्यालय: वांद्रे हिल व्ह्यु कॉहोसो, ३रा मजला, ८५, हिल रोड, योको सिजलर्स समो वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०.

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ नुसा सचना देण्यात येत आहे की. ३० सप्टेंबर. २०२० रोर्ज . गंपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षि वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीत शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२० रोजी दु.१२.००वा (रॉकलाईन सेंन्टर, ५४, रिचमॉन्ड रोड, बंगळूरू ५६००२५ येथे होण्याचे समजावे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग् दुकश्राव्य माध्यमाने कंपनीच्या संचालक मंडळाची स नायोजित करण्यात आलेली आहे

कृपया नोंद असावी की, बोर्ड मिटिंग संदर्भातील पूढी नेपशिल सदस्यांना कंपनीच्या http://www.trcfin.ir भाणि स्टॉक एक्सचेंज http://www.bseindia.com च्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

टीआरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटे सही/- गिद्दाय्या कोटेश्व डीआयएन :०७१२१५० दिनांक: २९.१०.२०१९

न्यायालय तहसीलदार तहसील कनाड़िया जिला-इन्दौर (म.प्र.)

क्रमांक/283/री तह /20 इन्दौर , दिनांक : 08 10 20 रतद् द्वारा सर्वसाधारण को सूचित किया जाता है कि आवेदकगण श्री राहुल, पूजा पिता स्व राजीव डेलीवाला, नीना पति स्व राजीव डेलीवाला, निवासी – फ्लेट नं . ३०२, प्लॉट नं 255, मानसी अपार्टमेन्ट, आर्य समाज रोड 15 जवाहर नगर, गोरेगांव वेस्ट, मुंबई द्वारा इस आशाय का आवेदन पत्र प्रस्तुत किया कि ग्राम टिगरियाराव स्थित भूमि सर्वे नंबर 7/14 रकबा ० .० ३१ हेक्टर भूमि राजस्व अभिलेख ग है। भमि स्वामी **राजीव डेलीवाला की मृत** दिनाक 14 08 2007 को हो जाने आवेदकगण द्वारा वैध वारिस नाते उक्त भूमि प गमांतरण किये जाने हेत् आवेदन पत्र प्रस्तु केया है। अतः उक्त प्रकरण में संबंध में यदि किसी भी व्यक्ति / संस्था को आपत्ति हो तो इर ऱ्यायालय में **पेशी दिनांक 23 10 2020** तक स्वयं या अपने प्राधिकृत व्यक्ति द्वारा आपत्ति पेश कर सकता है**।** बाद[ँ] मियाद आपत्ति पर विचार नहीं किया जावेगा। आज दिनांक ०४.1०.2०20 को मेरे हस्ताक्ष

रवं न्यायालय की मुद्रा से जारी । तहसील कनाडिया, जिला-इन्दौर (म प्र.)

जाहीर नोटीस जाहीर नोटीस सदर नोटीसाद्वारे तमाम जनतेस सूचीत करण्यात येत की, के. प्रभाकर सखाराम पाटील(मयत दि. १५/०७/२०१७) व त्यांची पत्नी छाया प्रभाकर पाटील (मयत दि. ०८/०३/२००१) यांचा वारस मुलगा श्री, अमर प्रभाकर पाटील यांचे नावे या सिळकतीवर राबविलेल्या मौजे परळ, ता. व जिल्हा मुंबई येथील सिटी सल्हें न.१४२, पटेल वाडी. जी.डी. आंबेडकर मार्ग, परळ, मंबई या मिळकतीवर दोस्ती बेलेझा या झोपडपटटी पुनंबसन प्रकल्पात रिहंब इमारतीत सदिनेका क्र.१००६,१० वा मजला, क्षेत्रफळ २०० ची. पुट कारपेट ही सदिनेका प्राप्त झालेली आहे. सदर श्री अमर प्रभाकर पाटील यांनी सदरची सदिनेका सौ पुनम विजय जैन व श्री विजय देवराज जैन यांना कारमान विजया जैन व श्री विजय देवराज जैन यांना कारमान वेकण्याचे ठरवले आहे. त्याकरीता त्यांची बहिण सौ विकण्याच ठरवल आह. त्याकराता त्याचा बाहण सा. अध्दा महेश पटेकर लानापुर्वीचे नाव कु. श्रीमती विशाखा प्रभाकर पाटील यांनी संमती दिली आहे. याव्यविरिक्त सदर के. प्रभाकर सखाराम पाटील व छाया प्रभाकर पाटील यांना अन्य। कोणीही वारस नाहीत असे श्री अमर प्रभाकर पाटील यांनी प्रतिपादन केले आहे. तरी सदर सदिनिकेवर अन्य कोणाचेही

कल आह. तर्रा सदर संवानकवर अन्य काणायहाँ काणाराही हा फानार्च हवत , अधिकार, हित्सचंबंध, बोजा, असल्यास त्याबाबत ही नोटीस प्रसिध्द केल्यापासून १५ दिवसाचे आत योग्य त्या कागदपत्रांसह लेखी हरकत च्यावी, अन्यथा त्यानंतर आलेली कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. दिनांक :२८/१०/२०२०

श्री. वाय. एस. दुदुस्कर, वकील कार्यालय पत्ताः १०१, विंग बी, जो अपार्टमेंट, चरई, ठाणे

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf undersigned M/s. Shri Sai Tai Developer the public that under an Agreeme Dated 15/04/2010 entered between us an Mrs. Sitahai Shantaram Kahdule and Sa Aishwarya SRA CHS. Ltd., for th Redevelopment of Jagu Mansukh Chaw Khatau Wadi, Carter Road No. 3, Boriva East), Mumbai- 400066, situated on th olot of land at CTS No. 384/8 to 62 a Kanheri Village, Taluka Borivali, Mumb Suburban District, Mumbai- 400066.

As per the aforesaid Agreement ar rangement, we have to hand over th ossession of the Flat No. 706, 7th Floor A- Wing of Sai Aishwarya CHS. Ltd., t Mrs. Sitabai Shantaram Kabdule. We are nformed that Mrs. Sitabai Shantarar Kabdule has expired on 02/07/2011. a) Mr. Sandeep Shantaram Kabdule, b) Mrs Mansi Mahendra Vaje and c) Mrs Varsha Vilas Topare have approached u o hand over the possession of the sai Flat No. 706 to them, on behalf of Late only surviving legal heirs and claimants

Mrs. Sitabai Shantaram Kabdule, as th Any person having any claim or any othe interest by way of gift, devise, beques trust, inheritance, lien, charge or any kind of encumbrance by operation of law or i any other manner whatsoever are hereb requested to make the same known writing along with the supporting ocuments, to the undersigned within 10 days from the date of publication hereo ailing which it shall be presumed that th said a) Mr. Sandeep Shantaram Kabdule b) Mrs. Mansi Mahendra Vaje and c) Mrs Varsha Vilas Topare are the only lega eirs and claimants of late Mrs. Sitab Shantaram Kabdule and any claim mad

Sd/- For M/s. Shri Sai Tai Developer (Mr. Prajesh Gopal Navalkaı A/702, Saidham, Kasturba Road No.3 Borivali (East), Mumbai- 400060 Mobile: 986745505

hereafter shall not be biding on us and w

shall proceed in the matter without ar

Public Notice

he Property viz: FLAT NO.302, 3 rd FLOOR N "WAFA COMPLEX" F-WING, SITUATED AT SHARIFA ROAD, AMRUT NAGAR,MUMBR DIST. THANE-400612, AREA ADM: 71 SQ.FT (BUILT-UP) STAND IN THE NAME O LATE MRS. SARWAT JAHAN FAROOQU who was expired on 24/03/2018 left behind the MR. FAROOQUI TANVEEF AHMED MOHAMMED ISLAM AND 6 OTHERS is her legal heir those having any clair iny liabilities should be brought in the knowledge of the undersigned advocaithin 14 days from the date of publicatio of this notice. Other wise the abo eirs No complaint will be entertaine after stipulated time period and the san vill be considered as waived or abando

Advocate high court Address : C/2 Allied Co-op Hsg Soc C-wing , Sharifa Road, Amrut Naga Mumbra, Dist. Thane -400612

[POINT] वन पॉईंट वन सोल्युशन्स लि. (सीआयएन:एल७४९००एमएच२००८पीएलसी१८२८६९)

टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई–४००७०३, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१ (२२) ६६८७३८००, फॅक्स:+९१ (२२) ६६८७३८८९ ई-मेल: investor@1point1.in, वेबसाईट: www.1point1.in

। सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेश ॉण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्य २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनी . उखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यः ो याकरिता कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय-प्लॉट क्र.सी , टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, गाव पावण नवी मुंबई–४००७०५ येथे **गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०** रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभ होणार आहे.

पढील माहिती कंपनीच्या www.1point1.in वेबसाईटव ाणि स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com बिसाईटवर उपलब्ध होईल.

वन पॉईंट वन सोल्युशन्स लि.करित प्रितेश सोनाव

ठेकाण: मुंबई

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कलविण्यात येते कि फ्लॅट न. ३०१, तिसरा मजला, सुपार्श्व को-ऑप. हौसिंग सो. लि., मोती नगर रोड, भाईंदर (प) जि.ठाणे, श्री बी.जे. पड्या व श्रीमती वसतीबेन बी पड्या, ह्यांच्या नावानी होता, परंतु **श्री बी.जे. पड्या** ता. ०४/०३/२०२० रोजी मयत झालेले असू-श्रीमती वसतीबेन बी पड्या, ता २८/०९/२०१ रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती आरती निखिल भट्ट, ह्यांनी सोसायटी सदर फ्लंट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावां रण्यासाठी अर्ज केलेला आहे

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असे तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१४ देवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यास ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस ले., स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तर क्ठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्य . ऐईल व सोसायटीला सदर अर्ज मजूर करता येईल.

सूनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई)

स्थळः भाईंदर

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते वि फ्लॅट न एफ/१०३, पहिला मजला, व्रज विहा को-ऑप. हौसिंग सो. लि., एन. एस. बी. रोड, जै मंदिराजवळ. भाईंदर (प). जि.ठाणे. श्रीमर **सुखीबेन ओटरमलजी जैन**, ह्याच्या नावानी होता . रत **श्रीमती सखीबेन ओटरमलजी जैन**, त २१/१२/२०१८, रोजी मयत झालेले असून त्यांच्य वारसापैकी म्हणून **श्रीमती मंजुला ललितकुमार जैन** श्रीमती निकिताँ जवेरीलाल शाह, श्रीमती ललित केशकुमार जैन, श्रीमती भारती प्रवीण जैन, ह्यां गेसाराटीला सदर फॉट त श्रेथर सटीफिक आपल्या नावानी करण्यासाठी अर्ज केलेला आहे.

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल त त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१४ दिवसार्** आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी. एचं. एस. लि., स्टेशन रोड भाईंदर (प), जि. ठाणे - ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी वाव, अन्यथा तसा कुठल्याहा प्रकारचा हव हितसंबंध नाही असे समजण्यात येईल

सूनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई) स्थळः भाईंदर दिनाकः ३०.१०.२०२

जाहीर नोटीस

फ्लॅट न बी/७. तळ मजला. संत जलाराम नग ''सी'' को-ऑप हौसिंग सो लि , संत जलारा नगर बिल्डिंग न ३, उत्तन रोड, भाईंदर (प) जि. ठाणे, श्री शिवराम बालकृष्ण वारग, ह्याच्य नावांनी होता, परंतु श्री शिवराम बालकृष् वारंग, ता. २२/११/२००१, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारासापैकी म्हणून **श्रीमती सुषम शिवराम वारग,** ह्यांनी सोसायटील सदर फ्लॅंट शेअर सर्टीफिकेट आपल्या नावानी करण्यासार्ट अर्ज केलेला आहे तसेच त्यांच्याकडून **मेसर्स** सुपर कन्सट्रक्शन्स व श्री शिवराम बालकृष्ण वारग. ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला बिल्डरचा ता. १२/०३/१९९१, चा मूळ करारनाम हरवलेला आहे.

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे. अन्यथा तसा कठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मजूर करता येईल.

सुनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई) दिनांकः ३०.१०.२०२० स्थळः भाईंदर

जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि

श्री राजेंद्र श्रीकात यादव, हे फ्लॅट न. ३, तळ मजला, चद्रलोक ''ए'' को ऑप हौसिंग सो.लि. जनता नगर रोड. भाईंदर (प). **जि ठाणे,** चे मालक असून त्याच्याकडून सदर फ्लॅटसबधित श्रीमती सतोष गुप्ता W/o. श्री महेश चंद्र गुप्ता व श्री क्रिष्णाप्पा अचु गुजरन ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेली मूळ करारनामा श्री क्रिष्णाप्पा अचु गुजरन व श्री रत्नाकर एम. बगेरा, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला मूळ करारनामा असे हरवलेले आहेत.

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्व असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळील पराव्यास ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथ तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

सुनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई) स्थळः भाईंदर दिनाकः ३०.१०.२०२ 凯IEL LIMITED Formerly known as Indian Extractions Limited eg. Off. - Nanavati Mahalaya, 18, Homi Mo

Street, Fort, Mumbai - 400001, Maharashtr hone: 022-2204 4422, Fax: 022-2204 602 Website: www.nanavatigroup.com E-mail: iel@nanavatigroup.com CIN - L15140MH1956PLC009720 NOTICE

ursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, Notice i ereby given that the meeting of Board of Directo f the Company is scheduled to be held of Vednesday, 11th November, 2020 to conside ind approve, inter alia, Un-Audited Standalor inancials Results of the Company for the Quart and Half Year ended 30th September, 2020. his information is also available on the webs of the Company at www.nanavatigroup.com and on the website of the Stock Exchange when hares of the Company are listed

www.bseindia.com. For IEL Limited ormerly known as Indian Extractions Limited Ronit Champaklal Sha

Managing Director (DIN: 02851806) Date : October 30, 2020

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

इस्टेट, न्यू र्लिक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, दूर::०२२-२६३३५५८३, २६३३५५८४, वेबसाईट:www.nsil.co.ir ई-मेल:netlink@easy2source.com

बोर्ड सभेची सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर 0२0 रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरि ज्यनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे क्षपनाय अलखावाराक्षा विपाय निष्कृत विवासी येण मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया **गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचाल

नियम ४७(२) नुसार पुढील तपशिल कंपनीच्य www.nsil.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशान्व

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरि दिनांकः २९.१०.२०२० कार्यकारी संचालिका व सीएफउ डीआयएन:००३७८३८३

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जसविंदर सिंग गिल, फ्लॅट क्र.सी/१०१, १ल मजला, चंद्रेश शक्ती को-ऑप. हौ.सो.लि., शंकेश्व नगर, गाव आचोळे, नालासोपारा (पुर्व), तालुक वसई, जिल्हा पालघर, जमीन सर्व्हे क्र.१५९ (जुना), २११ (नविन) व हिस्सा क्र.३ ही जाग ऱ्यांनी श्रीमती गिता वन्नी व श्री. के.के. वर्न्न यांच्याकडून दिनांक ०१.०२.२००६ रोजीचे दस्तावेज क्र.वसई३-८०७-२००६ नुसार खरेर्द केली आहे, मुळ दस्तावेज हरवले होते.

म्हणून आम्ही या ठिकाणी सदर सूचना प्रकाश तारखेपासून १४ दिवसांत आमच्या वकिलाच्य कार्यालयात लेखी स्वरुपात सदर फ्लॅटबाबत कार्ह दावा किंवा आक्षेप असल्यास अशा व्यक्तींकड दावा किंवा आक्षेप मागवित आहोत

श्री. अवनिश कुमार तिवार वकिल, उच न्यायाल

दुकान नं.२१, जयविजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर.

PUBLIC NOTICE

Mr Rampoojari R Chauhan, Member o now White Co-Op. Hsg. Soc Ltd having address at Near Deepak Hospital, Mir. Bhayander Road, Mira Road (East) 40110 Dist. Thane was holding original Share Certificate No. **24**. dated 20/05/2009 istinctive Nos. from 116 to 120 has bee st/misplaced by him.

The society is in the process of issuing luplicate share certificate to our above said . nember after following procedures as pe ye law. In case if any claimant/claimants pjectors the same may be given in writing o the society within 15 days from the date of his Publication with a proof in support o is/her/their claims/objections for issuin duplicate share certificate. The Society wi ssue duplicate Share Certificate after the expiry of notice period

For and on behalf of Sd- Hon. Secretary SNOW WHITE CO-OP. HSG. SOC. LTD

Date: 30/10/2020

एसके इंटरनॅशनल एक्सपोर्ट लिमिटेड **सीआयएन:**यु१८१०९एमएच२०१८पीएलसी३१४१४१ नोंदणीकृत कार्यालय: ७८, तळमजला, ए२, शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल इस्टेट, सिताराम जाध मार्ग, लोअर परळ, मंबई-४०००१३. वेबसाईट:www.skinternational.in

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर २०२० रोजी संप्रेल्या अर्धवर्षाकरिता कंपनीचे अर्धवार्षिव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षा मान्यता देणे याकरित प्पनीचे नोंदणीकृत कार्यालय–७८, तळमजला, ए२, शाह ॲण्ड नाहर इंडस्ट्रीयल इस्टेट, सिताराम जाधव मार लोअर परळ, मुंबई–४०००१३ येथे **मंगळवार, १० नोव्हेंबर** २**०२० रोजी** दु.४.००वा. एसके इंटरनॅशनल एक्सपोठ निमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे सदर बोर्ड मिटींगची सूचना कंपनीच्या www.skinternational.in आणि स्टॉक एक्सचेंजच्य

www bseindia com वेबसाईटवर उपलब्ध आहे संचालक मंडळाच्या वतीने व करित एसके इंटरनॅशनल एक्सपोर्ट लिमिटेडकरित

हितेश एस. शाह व्यवस्थापकीय संचालक दिनांक : २२.१०.२०२० डीआयएन:०३०५५३३१

6lobalSpace

ग्लोबल स्पेस टेक्नॉलॉजिस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ६०५, ६वा मजला, बी विंग, पा सॉलिटेअर इमारत, मिलेनीयम विझनेस पार्क, नवी मुंबई ठाणें –४००७१०. द्र.:०२२–४९४५२०१५ ई–मेल:investors@globalspace.in

सूचना सूचन। सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड हिस्सलोजर फिकायरमेंट्स रेयुलेशन्स २०१५ च्या निवम ४० नुसार येथे सूचना देण्यात येत आ की, मयोदित पुनर्विलोकन अहवालासह ३० सप्टेंबर, २०२० रोज संपत्तेत्वा निमाशे व अपर्यवाक्षितीय कंपनीच अलेवाणारीकी एकमें व एकत्रित वित्तीय निष्कर्ष लिहेडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत विचारा

दर सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्या www.globalspace. बसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉ क्सचेंजच्या https://www.bseindia.com वेबसाईटव

देनांक: ३०.१०.२०२० ठेकाण: नवी मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिक

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेड (पुर्वीची पोद्दार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि त्यापुर्व ान्सओसियानीक प्रॉपर्टीज लिमिटेड म्हणून ज्ञात) **नोंदणीकृत कार्यालय:** २०८, लालजी शॉपिंग

सेंटर, एस.व्ही. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. दूर.:०२२-२८९९३८४१ ई-मेलः grievances@meghmayur.com, **सीआचएन:**एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५६९

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की. वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळार्च सभा होणार आहे.

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेडकरिता बिजय लक्ष्मी सिंग कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

जाहीर नोटीस

वर्गवासी श्रीमती फिलोमेना वाझ ह्या सदनिका द्र इ/ १०३. वसंत महल को. ऑप. हौस. सो. लि. ज्यांच पत्ता समता नगर, के. टी. व्हिलेज रोड, वसई (पश्चिम) ता वसर्द जि पालघर - ४०१२०२ ह्या सोसायटीच्य सह सदस्य होत्या आणि सोसायटीच्या इमारतीमधील सदनिका क्र. इ/ १०३ चे सह धारक होती. तिचा मत्य दि ०५/१०/२००१ रोजी कोणत्याही नामनिर्देशनाशिवा झाला. सोसायटी या द्वारे सोसायटीच्या भागभांडवत मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर ५०% शेयर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसात सोसायटीच्या भांडवल/ मिळकती मधील मयत सभासदाच्या ५०% शेयर्स आणि हितसंबंधाच्य स्तांतरणासाठी त्यांच्या/ तिच्या/ त्यांच्या दाव्या आक्षेपांच्या पुष्ठयर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्य प्रतीसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभासदाच सोसायटीच्या भांडवल/ मिळकती मधील ५०% शेयर आणि हितसंबंधाणी सोसायटीच्या उपविधितील दिलेल्य मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/ मिळकती मधील मय प्रभासदाच्या ५०% शेयर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतर काही दावे/ आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्याव सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकाद्वारे निरिक्षणासार्ठ प्तोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सचिव यांचेकडे प्रसिध्दीच्या तारखे पासून कालावधी समाप्तिच्या तारखे पर्यंत उपलब्ध आहे.

सन्मा सचिव जणः वसई वसंत महल को. ऑप. हौस. सो. लि च्या वतीने आणि करित

PUBLIC NOTICE I Dwarika G. Shah the absolute sole owner of Flat bearing Flat No: A/704, 7th Floor, Benzer CHS LTĎ, Lokhándwala Complex, Andheri (W), Mumbai -53 and confirmed that I am sole owner of the said flat and The Flat is free from any encumbrance or free from any lien. However anybody has any claim against the said Flat, then they should prove the same along with the necessary documents to that effect with address on below within 14 days from the above notice . After the said period is over then it will be presumed that there is no any Claimant in respect of the sáid Flat and

DwarikaG.Shah Benzer CHS LTD Lokhandwala Complex Andheri (W), Mumbai -53 Place: Mumbai Dt:30.10.2020

thereafter nobody's objectior

can be considered or accepted

TIRUPATI

तिरुपती टायर्स लिमिटेड सीआयएन:एल२५१११एमएच१९८८पीएलसी२८५१९७ **नोंदणीकृत कार्यालय:** बी१/डी, उत्कर्ष को-ऑप हौसिंग सोसायटी, एम.ए. रोड, अंधेरी (प.),

मुंबई-४०००५८. दूर.:०२२-२६२०४२२० ई-मेल: tirupatityres1988@gmail.com वेबसाइट: www.tirupatityresltd.in

सूचना

वेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटर ग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचित नेयम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० प्रप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरीता कंपनीच अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष इतर प्रकरणांसह आणि इतर व्यवसायासह विचारात घेणे व मान्यता देणे याकरीत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **शुक्रवार, ६ नोव्हेंबर** २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजि **फ्र**ण्यात आलेली आहे.

गुढील तपशिल कंपनीच्या www.tirupatityresltd.ii ्र या वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com व www.msei.in वेबसाईटव उपलब्ध होईल.

निकीता पारेर व्यवस्थापकीय संचालिक

PUBLIC NOTICE

डीआयएन:०६८००१४१

Notice is hereby given to the General Public that my his ORIGINAL AGREEMENT FOR SALE DOCUMENT DATED 08/01/2020 BY AND RETWEEN SHR PISHORILAL ARORA AND SHRI. AVINASH CHANDRA CHAWLA (JOINTLY AS VENDORS) AND SHRI SURESH R SHAH (PURCHASER) OF GALA NO. 112 On First Floor, Building No. 2, Building Known as Sona Link Industrial Estates situated at Link Road, Malad (W) Mumbai 400 064, admeasuring area 289 Sq. fts in Build Up Area lying and situated on CTS No. 307/63 and 307/65 of Village -Valnai, Taluka - Borivali, District-Mumbai Suburban; Mr. Tushar Anant Nagrecha (Current Owner of the above mentioned Gala No. 112 also Lodged a NC bearing Lost Report No. 3154 - 2020 at Malad Police Station on dated 28/10/2020, Nov through the undersigned advocate herby invites ALL PERSONS having any claim/s in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust inheritance, possession, lease, lien, easement, and or otherwise if any, for the Sale of the Said Gala, In case of any claims/ objections kindly intimate the undersigned advocate along-with the relevant documents to support their claims/ objections within 14 days from the date of publication of this Notice In absence of any claim/s, objections within stipulated period, it shall be deemed and considered to have beer waived and abandoned and shall be deemed that the property has no claim/s by virtue of Original Lost Agreement, and the transfer for Sale shall be

Adv. Hitesh Shankar Pailwan House No. 1, Prem Niwas, D'Monte Lane Orlem Malad (W), Mumbai - 400 064 Email - hitesh@hsplegal.in

Place:- Mumbai Date:- 30/10/2020

प्रेमको ग्लोबल लिमिटेड १/२६, प्रेमको हाऊस, स्टीट क्र.३,एमआयडीसी

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर.:०२२-६१०५५०००, **फॅक्स:**२८३५१८१३ **र्त्रीआयएन**:एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ वेबसाईट: www.premcoglobal.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) यावर विचार घेणे व मान्यता देणे आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता अंतरिम

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. अंतरिम लाभांश, घोषित झाल्यास या उद्देशाकरित निश्चित केलेले तारखेला अर्थात शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२० रोजी शेअर्सचे लाभार्थी मालव म्हणून डिपॉझिटरीच्या नोंदीत असलेले किंवा कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत त्या

लाभांश विचारात घेऊन मान्यता देणे याकरिता

समभागधारकांना दिले जाईल. सदर माहिती कंपनी www.premcoglobal.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्रेमको ग्लोबल लिमिटेडकरिता

सही/

गौरीश ताव कंपनी सचिव व ठिकाण: मंबर्ड दिनांक: २९.१०.२०२० सक्षम अधिकारी

जाहीर सूचना

वेळोवेळी सुधारितप्रमाणे दिनांक ९ जुलै, २०१५ रोजीचे डीएनबीआर.(पीडी).सीसी क्र.०६५/०३.१०.००१/ 0१५-१६ आणि दिनांक १५.११.१९९९ रोजीचे भारती रेझर्व्ह बँके द्वारा वितरीत परिपत्रव क्र.डीएन्बीएस.(पीडी).सीसी क्र.११/०२.०१/९९-२०० परिपत्रव सार येथे सूचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझव र्चेक (आरबीआय) किंवा अन्य इतर सक्षम प्राधिकरणाद्वारे आवश्यकतेनुसार काही नियमांची आवश्यक प्रक्रिया व गिरपुर्तता करण्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळार्च कत्रितता, मे. लोवनीर मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड ळमजला, प्लॉट १८८, सी/जे, भिमराव वाडी, डॉ ाबासाहेब जयकर मार्ग, ठाकुरद्वार, काळबादेवी, मुंब ाहर-४००००२, विद्यमान नॉन-बॅकिंग वित्तीय कंपन् यापुढे कंपनी म्हणून संदर्भ) यांनी त्यांचे मंडल एकत्रितत विन संरचना बदलली होती जसे (१) श्री. अभिजी वंपालाल मुथा, १७/४, शितल निवास, खारकर आळी, नोलीस आयुक्त कार्यालयाजवळ, ठाणे, महाराष्ट्र–४००६०१ (नियुक्ती दिनांक २०.०४.२०१८), (२) श्री. हर्ष रितेष , ७०२, एव्हरेस्ट अपार्ट., एडलजी रोड, चरई, ठाणे), महाराष्ट्र–४००६०१ (नियुक्ती दिनांक २८.०८.२०१८) र्वांचे व्यवसाय. असे पर्वीचे मंडल संरचना अर्थात (थ्री. भरत कांतिलाल संघवी, र/ठि.: ५०१, राजेंद्र विहा १९सी, गिल्डर लेन, ५वा मज़ला, नवजीवन सोसाय मोर, मुंबई-४००००८ (दिनांक ०८.१०.२०१८ रोजं जिनामा), (२) श्री. कमलेश बाबुलाल जैन, र/ठि.: ई-, ३०१, भारत नगर, ग्रॅण्ट रोड, मुंबई-४००००७ (दिनाव १.०४.२०१९ रोजी राजिनामा) हे कंपनीचे माजी संचाल ोते, अशी बदलण्यात आली आहे. बदलाचे मुख्य कार हण्जे कंपनीच्या विद्यमान नॉन-बॅकिंग वित्तीय प्रक्रिय कित्रित व मजबूत करणे आहे.

र कोणा व्यक्तीस सदर बदलामुळे काही बाधा येत असल्र त्यांनी विद्यमान संचालक, वर नमुदप्रमाणे कंपनीचे पुर्वीचे संचालक आणि भारतीय रिझर्व्ह बँक, डीएनबीएस, मराठा मंदिर लेन, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-४००००८ आणि भारतीय रेझर्व्ह बँक, डीएनबीएस, १५, एन.एस, रोड, ५वा मजला जेल्ल चन, डार्शनास्त, ५५, स्तरस्त तड, ५वा नगरा, जेलकाता–७०००१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ० दिवसांत त्यांचे हिताचे स्वरुप व विरोधाचे कारण नमुद **करून कळवावे.** कंपनी, नविन संचालक मंडळ किंवा पुर्वीचे संचालव

डळाटारे वितरीत. सही/- श्री. अभिजीत चंपालाल मुथा (विद्यमान

सहा/ – श्रा. आमजात चपालाल मुट्टा (विद्यमान सही/ – श्री. हर्ष रितेष मुट्टा (विद्यमान हो/ – श्री. भरत कांतिलाल संघवी (पुर्वीचे संचालक नहीं / – श्री. कमलेश बाबलाल जैन (पर्वीचे संचालक सही/- मे. लोवनीर मार्केटींग प्रा.लि. (कंपनी)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M Thommana Devassy Paul is seized ssessed of and/ or sufficiently entitle of a Flat viz. Flat No. 303, "B" wing, Third oor, Dahisar Rockgarden-I C.H.S. Ltd ituated at Off. Linking Road, Dahisa West), Mumbai 400068, (hereinafte ferred to as "the said Flat") and als olding shares therein. That the said M Thommana Devassy Paul has ost/misplaced all the original agreeme ated 10/06/1994 entered into between Ekta Housing Pvt. Ltd., and Mr. Ravi S Sahani in respect of the said Flat.

All person having any claim, right, title and interest against or to the said Flat o he shares in respect thereof or any pa nereof either by way of mortgage, sale gift, inheritance, agreement, lease, lier harge, trust, maintenance, easemen possession or by virtue of any estamentary or non-testamentar ocument/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute ecree, order, injunction, restrictio ovenants, statutory order, notice award, notification or otherwise lowsoever, are hereby called upon an vriting with due evidence and detailed particulars thereof at our office at 10° hree Vallabh Residency, Daulat Naga Road No.3, Borivli (E), Mumbai 400 066 vithin 15 days from the date of ublication of this Notice by Registere Post A.D., failing which, such claim, my, shall be deemed to have bee /aived and/or abandoned

Sd/- (SATISH SHARMA) ADVOCATE HIGH COURT

PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rubab Makbool Shaik! s owner of Flat No. 004, on Ground Floor he Gaurav Naman No. 1, Ravi Naman 1 & o-operative Housing Society Ltd., Gaura ankalp Phase-II, behind GCC, Mira Roa East), Dist. Thane 401 107. My Client ha lost /misplace her predecessors origin Agreement for Sale dated 15/09/200 etween M/s Ravi Developments and Mr Suresh Mehta & Mr. Tushar Sanghv registered under document TNN2-04349 2003 on 17/09/2003 along with the egistration receipt No. 4349 thereof an Iso the original Agreement for sale date 3/02/2004 between Mr. Suresh Mehta Mr. Tushar Sanghyi and Mr. Alim Shaikh Mrs. Asha Shaikh registered unde document TNN2-01320-2004 o 25/02/2004 along with the registratio receipt No. 1322 and the same are no raceable. My client has also decided to so he said flat. My client is inviting objection rom the objectors, claimant havin biection, claim on the basis of the los greement for sale dated 15/09/200 etween M/s Ravi Developments and M Suresh Mehta & Mr. Tushar Sanghyi an Agreement for sale dated 23/02/200 etween Mr. Suresh Mehta & Mr. Tusha Sanghvi and Mr. Alim Shaikh & Mrs. Ash Shaikh and the registration receipts thereo

transaction will be completed. K. R. Tiwari (Advocate) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road (E), Dist. Thane - 401107

s well as the sale transaction of the said fla

he objectors, claimants may conta

ndersigned within 15 days from th

publication of this notice, along with documentary support in his/her/their claim

ailing which no claim will be considered and

नोटीस देण्यात येत आहे कि २६-अ,नंदादीप सहकारी गृहनिर्माण संस्थेला मयतश्रीमती मनीषा अर्रेविंद्र विश्वासराव ज्या अ-१०५ नंदादीप सहकारी गृहनिर्माण बिंबिसार नगर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,जय कोच समोर,गोरेगाव, पूर्व संस्थेमध्ये संयुत्त मालक होत्या. त्यांचे मालमत्तेत असलेले भाग, हितसंबंध श्री अरविंद शांताराम विश्वासराव यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासंबंधी विनंती अर्ज देण्यात आला आहे. मयत सभासदाच्या तिन्ही मली श्रीमती मीजल किशोर वैद्य ,सोजल अरविंद विश्वासराव आणि श्रीमती प्रीती प्रमोद कदम यांनी त्यांचे सर्व हक्क, भाग, हितसंबंध बक्षीसपत्र करून. योग्य प्रकारे नोंदणीकत करून (नोंदणीकृत प्रत क्रमांक.2350 तारीख.८.९.२०२०) वडील श्री अरविंद शांताराम विश्वासराव यांच्या नावावर हस्तांतरित केले आहेत. या नोटिशीदारे अन्य मागणीदार /हरकतदार यांच्याकडन हक्क, मागण्या/हरकती मागविण्यात येत आहे. हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पृष्ट्यर्थ आवश्यक त्या कागतपत्राच्या प्रति व अन्य परावे २६-नंदादीप सहकारी गहनिर्माण . संस्थेच्या सचिवांकडे सादर करावेत.जर वर नमूद्र केतेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडन हक्क, मागण्या ,किंवा हरकती सादर झॉल्या नाही तर, मयत सभासदाचे भाग व हितसंबंध संस्थेच्या कायद्याद्वारे संयुक्त मालक श्री अरविंद शांताराम विश्वासरावयांना हस्तांतरित केलेजातील ठिकाण : मुंबई, तारीख : 30.10.2020

सचिव अ-नंदादीप सहकारी गृहनिर्माण संस्था , बिंबिसार नगर,वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,जय कोच समोर,गोरेगाव ,पूर्व, मुंबई-४०००६५.

PUBLIC NOTICE

say that Under instruction and on beha of my client MRS. VANDANA CHANDRASHEKHAR KAREKAR, wife o ate MR. CHANDRASHEKHAF MANOHAR KAREKAR residing and wner of Block No. 16, 26A/ Shree Sa Sadguru CHS Ltd., Ratan Nagar, Near S (avier High School, Dahisar (East) Mumbai - 400 068, i have state as under: say that my client had acquired the above said Flat premises from her Late Husban MR. CHANDRASHEKHAR MANOHAR

KAREKAR. say that my client MRS. VANDANA CHANDRASHEKHAR KAREKAR, is the absolute owner of above said Fla premises and was holding Original Article of Agreement Dated 20/08/1984 execu petween M/s. SHREE SADGUR CHANDRASHEKHAR MANOHAR KAREKAR "THE PURCHASER" and the said Original Article of Agreement date 20/08/1984 is lost/misplaced by my clien and my client have lodged Police Complaint bearing No. 2155/2020 Dated 28/10/2020 issued by Dahisar Police Station, Mumbai.

If any person has any objection of an nature whatsoever for the said Lost/misplaced of Original Article o Agreement dated 20/08/1984 sha ntimate the undermentioned in writing a the under mentioned address within 15 days from date of Notice along with th documents in support of such objection otherwise such objection /claim shall be consider as waived or any person has found the Original Article of Agreemen dated 20/08/1984 you are requested t indly return the same to the below

address. Sd/- Advocate Chirag R. Pandya Advocate High Cour

lat No. 705, Borivali Nandkuvar CHS Ltd Factory Lane, Near Amba Mata Temple Borivali (West), Mumbai- 400092 Date: 30/10/202

जाहीर सूचना

1माम लोकांना या नोटीसीद्वारे जाहीर करण्या येते की सौ. रुतीका सागर आयरे उर्फ रुतीक श्री राजेंद्र खेडेकर यांची मुलगी यांनी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत सव बोजाविरहीत अशी श्री कमलेश कुमार आर.सोनी

यांना विकण्याचे ठरविले आहे सदर मिळकतीचे १९६३ साली म्हाडा ने दिलेले श्री डी.डी.शाह यांचे नावाचे मुळ वितरण पर तसेच सदर श्री डी.डी.शाह व श्री साहेबराव जी कारांडे यांचे मधील १९८६ साली निष्पादीत केलेला मुळ करारनामा हरविल्याचे **सौ.रुतीक** सागर आयरे उर्फ रुतीका श्री राजेंद्र खेडेकर

यांची मलगी यांचे म्हणणे आहे सदर मिळकतीचे कोणाही व्यक्तीकडे विरुद्ध कब्जाने, वाटणी, गहाण, विक्री, देणगी, लीज, चार्ज, ट्रस्ट, लायसन्स, पोटगी, इजमेंट अथव इतर कोणत्याही प्रकारचे हक्क, असल्यार निम्नस्वाक्षरीकारांस त्यांच्या त्यावर सदर नोटीस जाहीर झाल्यापासून पंधरा दिवसाचे आत कागदपत्रे/पुराव्यासह लेखी कळवावे/सादर करावे, तसे न केल्यास सदर मीळकतीमधी अशा प्रकारचे हक्क विचारात न घेता व इत एखादा हक्क असल्यास तो रद्दबात झाला आ किंवा असल्यास जाणीव पुर्वक सोडून दिला आहे असे समजून आमचे अशील सदर मीळकतीचा व्यवहार पुर्ण करतील. मागाहुन कोणाचीही

मिळकतीचे परीशीष्ट

सदनीका क्र.२८५७ (चटई क्षेत्रफट २००चौ.फुट्) दुसरा मजला, इमरत क्रं.९ पंतनगर मंगल को.ऑप.हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, पंतनगर, घाटकोपर पुर्व मुंबई-४०० ०७५ जी न.भु.क्रं.१८४ गाव घाटकोपर, तालुका: कुर्ला, नोंदणीकृत जील्हा व उपजील्हा मुंबई शहर आणी मुंबई

उपनगरे येथील सही/- श्री. गणेश विष्णु शिरोडकर वकील उच्चे न्यायालय १, कोटुसींग चाळ, रॉयल गार्डन बिल्डींग शेजारी कस्तुरबा छेद मार्ग क्र. २, बोरीवली (पूर्व)

दिनांक: ३०/१०/२०२०

जाहीर सूचना

थि सचना देण्यात येत आहे की**. श्रीमर्त** मोना विजयकमार छाबिया या फ्लॅर क्र.१०१, बी विंग, क्षेत्रफळ ४०७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, शिव भवानी को-ऑपरेटिव्ह हौसिंग प्रोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी लेंक रोड, आनंद नगर, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८ **(यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ)** या जागेच्या कायदेशीर मालक आहेत आणि शिव भवानी को-ऑप. हौ.सो.लि. **(सदर सोसायटी)** द्वारे वितरीत भागप्रमाणपः क्र.०४९ नुसार अनुक्रमांक २४१ ते २४५ धारक .५०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ शेअर्स 'सदर शेअर्स) आणि सदर फ्लॅटबाबत सर्व

भधिकार, हक्क व हित आहेत. श्रीमती रामबाई देवजी पटेल (खरेदीदार) गांच्यासह सदर फ्लॅटसंदर्भात झालेले मुळ करारनामे (१) दिनांक २७.०४.१९८८ रोजीचा करारनामा आणि (२) दिनांक १२.१२.१९८९ ोजीचा सुधारित करारनामा आणि (३) दिनांव ०१.०६[.]१९९० रोजीचा पुढील सुधारित **फ्रारनामा हरवला आहे किंवा गहाळ** झाला

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर वेक्री. हस्तांतरण करारनामा. तारण (तत्सर केंवा अन्य प्रकारे), अदलाबदल, वारसाहक्क भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट, कायदेशीर हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा बोजा किंवा अन्य जप्ती स्वरुपात नेणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित सल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री राव्यांसह लेखी स्वरुपात माझ्या खाली नमुद hलेल्या पत्त्यावर त्यांच्या सदर मालमत्तेर अधिकारबाबत आणि सदर मालमत्ताचे हस्तांतरणाबाबत आक्षेप/दाव्याचे पुष्ठ्यर्थ स्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** न्ळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवा सदर मालमत्ता सर्व अधिभारापासन मक्त आहे असे घोषित केले जाईल आणि असल्यास याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.१०१, बी विंग, क्षेत्रफळ ४०७ चौ.फु कार्पेट क्षेत्र, शिव भवानी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, लिंक रोड, आनंद नगरजवळ, हिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, गाव दहिसर । तालुका बोरिवली, मुंबई उपगरचे सीटीएस क्र.१३७६ धारक जमीन.

वकील, उच्च न्यायालय चेंबर: कार्यालय क्र.०२, १ला मजला, गिरनार टॉवर, दहिसर पोलिस ठाणेसमोर कावेरी गोल्डच्या वर, दहिसर (पुर्व) मुंबई-४०००६८

संपर्क श्री. प्रशांत ए. राणे

ेकाण: मुंब**ई**